

"छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे" या कंपनीकरिता "आहरण व संवितरण अधिकारी" व "नियंत्रक अधिकारी" घोषित करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक : सारथी २०२०/प्र.क्र.७५/का.१४२५

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १८ डिसेंबर, २०२०

**संदर्भ :-** १. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन पत्र क्र. सी.बी.सी.१०/२०१७ /

प्र.क्र.०२ भाग -१ /मावक दिनांक ६ फेब्रुवारी २०१८

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक -बीसीसी-२०२० /प्र.क्र.२९५ /१६-ब,  
दि.०९ ऑक्टोबर, २०२०

### **प्रस्तावना :-**

सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील शासन पत्रान्वये "छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे" या कंपनीची कंपनी कायदा, २०१३ मधील कलम ८ अंतर्गत शासकीय कंपनी स्थापना करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच इतर बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय क्र.सारथी २०२०/प्र.क्र.३८(भाग-२)/महामंडळे दि.१४ सप्टेंबर २०२० व सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्र.बीसीसी २०२०/प्र.क्र.२९५/१६-ब दि ९ ऑक्टोबर २०२० व्दारे "छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे" नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने "छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे" या कंपनीसाठी "आहरण व संवितरण अधिकारी" व "नियंत्रक अधिकारी" घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### **शासन निर्णय**

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे शासन शुध्दीपत्रक क्रमांक सारथी -२०१९ /प्र.क्र.११७ (भाग-२) /महामंडळे दिनांक ४ नोव्हेंबर २०२० या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत असून नियोजन विभागाच्या या शासन निर्णयाअनुसार "छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)", या कंपनीमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी "मागणी क्रमांक ओ-२ , लेखाशीर्ष (२२२५ एफ-५२१)" या डिप्टांसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना "आहरण व संवितरण अधिकारी" तसेच "व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे" यांना "नियंत्रक अधिकारी" म्हणून घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२०१२१८१६५९३९१११६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

( दी. शि. देसाई )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल, महाराष्ट्र १, (लेखापरीक्षा/ लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
२. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे
३. खाजगी सचिव, मा.उपमुख्यमंत्री (नियोजन) मंत्रालय, मुंबई - ३२
४. खाजगी सचिव मा.राज्यमंत्री (नियोजन) मंत्रालय, मुंबई - ३२
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
६. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
७. कोषागार अधिकारी, मुंबई.
८. सह सचिव / उप सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. वरिष्ठ स्वीय सहायक अ.मु.स.(नियोजन) यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई
१०. निवडनस्ती.